

March 12, 2021

National Stock Exchange of India Limited BSE Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Bandra (East),

Dalal Street, Fort,

 Mumbai 400 051.
 Mumbai 400 001.

 Scrip Code: CHALET
 Scrip Code: 542399

Subject: Intimation pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith are the copies of newspaper advertisements of Notice issued to the Equity Shareholders and Preference Shareholders of the Company as per the directions issued by the Hon'ble National Company Law Tribunal vide its Order dated February 05, 2021, in respect of the Scheme of Arrangement and Amalgamation amongst Belaire Hotels Private Limited, Seapearl Hotels Private Limited and Chalet Hotels Limited and their respective Shareholders and Creditors, published in the following newspapers:

- 1. Business Standard on March 12, 2021; and
- 2. Navshakti on March 12, 2021.

We request you to kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully, For Chalet Hotels Limited

Christabelle Baptista
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

CIN: L55101MH1986PLC038538

# Creating wealth at core of **Atmanirbhar Bharat: Modi**

The beauty of the *Gita* is in its depth, diversity and flexibility, says PM

PRESS TRUST OF INDIA

sserting that a self-reliant India is good for the world, Prime Minister Narendra Modi on Thursday said that at the core of 'Atmanirbhar Bharat' is to create wealth and values "not only for ourselves but for the larger humanity".

Speaking at the launch of the Kindle version of Swami Chidbhavananda's Bhagavad Gita via video conferencing, the prime minister said 1.3 billion people of India have decided their course of action which is that they are going to make India 'Atmanirbhar' or self-reliant. "In the long term, only a self-reliant India is in everyone's interest. At the core of Atmanirbhar Bharat is to create wealth and values not only for ourselves but for the larger humanity. We believe that an Atmanirbhar Bharat is good for

About 45 per cent of re-contesting MLAs

between 2016 and 2020 joined the

and 25 who joined the Telangana

Congress during the elections held

Rashtra Samithi (TRS).

▶ FROM PAGE 1

Currently, Future's JVs for fast-

moving consumer goods,

including those with Fonterra

and Hain Celestial, are part of

Future Consumer. JVs to man-

ufacture fashion brands are

housed in other Future group

companies. Future Consumer,

Future Retail, and Future

Lifestyle Fashions, among oth-

er Future group firms, will be

Enterprises before the whole-

sale, logistics and retail assets

company, Aussee Oats, also

part of Future Consumer, man-

ufactures the Kosh brand of

oats, sold in Future group out-

lets. A second brand called

Oateo, manufactured by this

JV company, may be intro-

A third JV with an Indian

are acquired by Reliance.

(182 of 405) who switched political parties

Bharatiya Janata Party (BJP), according to

a report by poll rights group Association

for Democratic Reforms (ADR). This was

followed by 38 who joined the Congress

As many as 170 MLAs deserted the

between 2016 and 2020, while only 18 BJP

legislators switched parties to contest the


polls, itsaid. Five Lok Sabha MPs quit the BJP to join other parties during the 2019 Lok

Sabha polls while seven Rajya Sabha MPs

another party's ticket in the same period.

"It is to be noted that the recent fall of

left the Congress to contest elections on



NEEDED MEDICINES, INDIA DID
WHATEVER IT COULD TO PROVIDE THEM

the world," he said.

In the recent past, when the world needed medicines, India did whatever it could to provide them, he said "Our scientists worked in a quick time to come out with vaccines. Now. India is humbled that vaccines made in India are going around the world. We want to heal

45% OF MLAs WHO SWITCHED PARTIES BETWEEN 2016 AND 2020 JOINED BJP: ADR REPORT

18

17

17

15

14

12

Between 2016 and 2020; Source: ADR repor

governments in Madhya Pradesh,

Manipur, Goa, Arunachal Pradesh and

Karnataka State Assemblies were due to

defections of their MLAs," the report said.

Ten of the 16 re-contesting Rajya

Future group revs up JVs as tussle with Amazon drags on

Original MLAs who (in%)

party left the party

RIP

BSP

TDP

NPF

YSRCF

NCP

**Congress sees most deserters** 

Party-wise share of MLAs who left the party

42.0

4.4

4.2

4.2

3.7

3.7

3.5

3.0

what the Bhagavad Gita teaches us," the prime minister stressed.

He said when the Bhagavad Gita was born there was conflict and many feel that humanity is passing through similar conflict and challenges now, Modi said.

'The world is fighting a tough battle against a once-in-a-lifetime global pandemic. The economic and social impacts are also far reaching. In such a time, the path shown in Bhagavad Gita becomes ever relevant," he asserted.

It could provide strength and direction to once again emerge victorious from the challenges humanity faces, he said "In India, we saw many instances of this. Our people-powered fight against Covid-19, the outstanding spirit of the people, the courage of citizens, one can say that behind this is a glimpse of what the Gita highlights," he said.

Noting that e-books are becoming very popular specially among the youth, Modi said, therefore, this effort will connect more youngsters with the noble thoughts of the Gita.

The beauty of the Gita is in its depth, diversity and flexibility, he said.

ILLUSTRATION: BINAY SINHA

HIMANI KOTHARI

Sabha MPs who switched political parties

Sabha MPs who changed parties joined

joined the BJP and five of the 12 Lok

the Congress during the 2019

parliamentary polls.

## STATE BANK OF INDIA

NOTICE

The State Bank of India, Central Stationery Department, Kolkata invites Paper Mills manufacturing MICR Grade Paper empanelled with IBA Eligibility criteria and application forms etc. are available on the Bank's website

Interested Paper Mills including those presently empanelled with SBI are requested to submit their applications, along with the necessary enclosures, latest by **29.03.2021** at the above noted address.



Short Term arrangement for the period from 01.05.2021 to 30.09.2021.

A Tata Power and Delhi Government Joint Ventur Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009 Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-ddl.com CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-ddl.con

NOTICE IN	VITING TEN	IDERS	March 12, 2021				
TATA Power-DDL invites tenders as per following details:							
<b>Tender Enquiry No.</b> Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Sale of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids				
TPDDL-ENGG-ENQ-200001282-FY 20-21 Annual Rate Contract for supply of 11kV Polymeric PIN & DISC Insulators at TPDDL Site/Store	27.64 Lacs / 70,000	12.03.2021	02.04.2021;1500 Hrs 02.04.2021;1530 Hrs				
Tata Power-DDL/PMG/Tender/Non Solar/ Purchase-2021/02 Notice inviting bids for procurement of Up to 350 MW of Slot-Wise and RTC Renewable Power (Non-Solar) under	As per Guidelines for short term procurement of power notified	From 12.03.2021	31.03.2021;1500 Hrs 02.04.2021;1500 Hrs.				

30th	Dec' 2016.					
CORRIGENDUM / TENDER DATE EXTENTION						
<b>Tender Enquiry No.</b> Work Description	Previously Published Date	of Bid	d Due Date & Time Submission/ Date of opening of bids			
TPDDL-ENGG-ENQ- 200001280-FY 20-21 License for Digitization of Invoices from PDF/Image to excel	19.02.2021		3.2021 17:00 Hrs/ 3.2021 17:30 Hrs			

amended vide

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-ddl.com→ Vendor Zone → Tender / Corrigendum Docum Contracts - 011-66112222

#### **BHUVEE STENOVATE PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)** CIN: U27100WB2007PTC120297 LIQUIDATOR - CA. KANNAN TIRUVENGADAM

Notice is given to the public in general that the following assetsof BHUVEE STENOVATE PRIVATE LIMITED (in Liquidation) ("Corporate Debtor") forming part of the Liquidation Estate are proposed tobe sold by the undersigned through e-auction platform in compliance with Regulation 33 (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The interested applicants may refer to the detailed e-auction process morandum available at https://ncltauction.auctiontiger.net or www.brggroup.in

Last Date for Submission of Bid Documents	March 19th 2021	
Last Date for Submission of Earnest Money Deposit ("EMD")	April 18th 2021 up to IST 18:00 Hrs	
Particulars of The Asset	Reserve Price	Earnest Money Deposit
Slump sale of the stainless-steel kitchen utensils manufacturing unit/factory at Kharagpur (West Bengal) comprising of all the lands, buildings, plant and machinery, stocks, brands / trademarks / intellectual properties, and other assets as more fully described in the Sale Process Memorandum ("Asset Lot 1");	INR 303,83,99,100.00/ (Rupees Three Hundred three Crore Eighty three Lakhs Ninety Nine Thousand one hundred only)	Rs 50,00,00,000/- (Rupees Fifty Crores only)
Vacant freehold land measuring approximately 14.55 acres situated at Mouza - Kurunti, Tahasii - Odapada, Police Station - Motanga, District Dhenkanal, Odisha ("Asset Lot 2")	INR 2,41,66,350.00 (Rupees Two Crore Forty One Lakhs Sixty six Thousand three hundred fifty only)	Rs 75,00,000 (Rupees Seventy-Five Lakhs only)

E-Auction is being held for Immovable/movable assets mentioned hereinabove in "AS IS WHERE BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" and "NO

Conditional offers will be rejected outright.

III. Separate auction process shall be carried out for different asset categories For further details, please visit https://ncltauction.auctiontiger.net or www.brggroup.in or send an e-mail to ramprasad@auctiontiger.net / nclt@auctiontiger.net / calkannan@gmail.com

auctionbspl@gmail.com \*Disclaimer : The invitation is for sale of assets of the Corporate Debtor under the Insolvency and Bankruptcy Code, 2016. The advertisement purports to ascertain interest of applicant and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator. The Liquidato eserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process herein, without giving reasons, at any time and in any respect. Any such amendment in the

invitation, including the aforementioned timelines, shall be notified on the website of the Corporate Debtor at www.brggroup.in. CA. KANNAN TIRUVENGADAM Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00253/2017-18/10482 Liquidator of BHUVEE STENOVATE PRIVATE LIMITED

Place : Kolkata

Address: Netaji Subhas Villa, 18 Karunamoyee Ghat Road Flat 3C, Kolkata 700082, West Bengal, India



duced in Future group outlets new products will be launched in the know said.

Phase I of the plan to rev up the JVs will see the Fonterra Future venture expand its products from eight to 20, including categories such as ghee, curd, flavoured milk, and cheese, in the next few weeks.

In 2019, Fonterra Future had launched tetrapak milk, milk shakes, and yoghurts. The

Mumbai, Bengaluru, Pune, and Hyderabad. The JV with Hain Celestial will see it launch gourmet chips at ₹70 per pack under the Terra Chips brand. This is one-sixth the price of an imported Terra Chips pack,

The Future-Hain Celestial venture will locally manufacture Terra Chips, sourcing root

Fonterra Future, on the other hand, is looking to tap the growing value-added dairy space in the country growing at 20 per cent per annum. Fresh milk is growing at half that rate, according to sector

vegetables such as sweet pota-

which costs over ₹400 per unit.

experts. In an earlier conversation with Business Standard, the Future group had indicated that it was targeting a business of ₹6,000 crore in five years from value-added dairy products, given the growth prospects within the category.

#### NITI...

Public sector enterprises acting as regulatory authorities, autonomous organisations, trusts, and development financing institutions such as Food Corporation of India and the Airports Authority of India have been kept out of the policy. In non-strategic sectors such as hospitality and steel, PSUs would be either privatised or closed.

Once the recommendations of the NITI Aavog are considered by the CGD, the latter will give its suggestions to the Alternative Mechanism (AM), which comprises the finance minister, the minister for administrative reforms, and the minister for roads,

**BS SUDOKU #3304** 

transport and highways.

Once approved by the AM, DIPAM will then move a proposal to obtain in-principle approval from the Cabinet Committee on Economic Affairs for strategic divestment in a PSU case by case, depending upon sectoral trends, administrative feasibility, and investors' interest.

The list of PSUs will be its first after the ambitious drive to privatise was announced in the Budget. This would pave the way for the government to move ahead with its ₹1.75-trillion divestment target for the next financial year. Separately, the NITI Aayog

is working on identifying assets of public sector enter-

#### prises and government departments to monetise them under the National Monetisation

Insurers such as TATA AIA Life Insurance, Max Life Insurance, Canara HSBC OBC Life Insurance, PNB MetLife, IndiaFirst Life insurance, and Aegon Life insurance are going to raise rates, industry insiders said. The claims outgo for life insurers has increased due to Covid-19. The uncertainty caused by the pandemic could have resulted in reinsurers hardening their rates. Also, term plan rates have been very low for a long time, making them somewhat unsustainable. Although quite a few life insurers are increasing premiums for term plans, industry insiders believe this will not have a negative impact on the demand for such products. They say awareness about these offerings has increased manifold after Covid-19. Despite the price rise, term plans are relatively cheaper in

India than in the US or even Singapore, said experts. Last year, ICICI Prudential Life Insurance, HDFC Life Insurance, and a few others had raised rates for their term plans in the range of 20-30 per cent. ICICI Prudential was one of the first life insurance companies to have passed on the reinsurance hike to its customers last year. "Given that

protection is a long business,

it's important for companies to have underwriting practices commensurate with the price. as risks will emerge over a period of time," the company had said. In an interview with Business Standard recently, Vibha Padalkar, MD & CEO of HDFC Life, had said, "We have re-priced our protection products during the year based on emerging experience and reinsurance price revisions."

Experts said that after the last year's hike, term plan prices had gone back to 2014 levels. With another price hike, prices will go back to 2010 levels, when term insurance started in India. Rates were sustainable back then, but in the past 10 years, prices have fallen significantly in the market.

Even before Covid-19, life Term insurance started as

a niche category, with a few insurance firms offering it. Insurers saw the scope of softening the price so that more people could buy the product. A lot of firms became serious about the protection business because it is margin accretive. Experts think the current price rise will hold good for at least two years, after which reinsurers might look at changing rates again, depending on the mortality experience.

insurers became aggressive on term products because it is a margin-accretive business, resulting in a price war where everybody was looking to offer term products at the cheapest rate. But the quality of underwriting slipped.

## GOVERNMENT OF TAMIL NADU Re-issue of 6.73% Tamil Nadu State Development Loan 2030

- 1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction the Re-issue of 6.73% Tamil Nadu State Development Loan 2030 for Rs.2500.00 crore. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/thereafter. Auction which will be price-based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on March 16, 2021.
- The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme. an investor can submit a single bid only through a Bank or a
- Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on March 16, 2021.
  - a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.
- 4. The price expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on March 16, 2021. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on March 17, 2021 before the close of banking hours.
- The Government Stock will bear interest at the rate of 6.73% per annum paid half yearly on May 13 and November 13. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations,
- The stocks will qualify for ready forward facility.

DIPR/384/DISPLAY/2021

3. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No.534(L)/W&M-II/2021 dated March 11. 2021. S. KRISHNAN.

Additional Chief Secretary to Government, Finance Department, Chennai-9



#### A Scheduled Commercial Bank

BNP Paribas with branches in Mumbai. New Delhi, Chennai, Bangalore, Pune, Ahmedabad, Kolkata and Hyderabad is a commercial bank. Though the word 'bank', 'banker' or 'banking' are not included in its name, BNP Paribas is a scheduled commercial bank in India and is included in the second schedule to the Reserve Bank of India Act, 1934.

Mumbai, March 12, 2021

#### CHALET

#### **Chalet Hotels Limited**

CIN: L55101MH1986PLC038538 Regd. Office: Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Next to Bank of Baroda,

Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051.
Tel: +91-22-26564000 Fax: +91-22-26565451
Email: companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com

#### FORM NO. CAA. 2 [Pursuant to Section 230 (3) of the Companies Act, 2013 and Rules 6 and 7

of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules 2016)1 COMPANY SCHEME APPLICATION NO. CA(CAA)1117/MB/2020

In the matter of The Companies Act, 2013 And In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 And In the matter of Scheme of Arrangement and Amalgamation amongst Belaire Hotels Private Limited ("Transferor No. 1 / Applicant Company No.1") and Seapearl Hotels Private Limited ("Transferor No. 2 / Applicant Company

No. 2") and Chalet Hotels Limited ("Transferee / Applicant Company No. 3") and their respective Shareholders and Creditors

Notice and Advertisement of Notice of the Meeting of Equity and Preference Shareholders

Chalet Hotels Limited [CIN: L55101MH1986PLC038538] a Company incorporated under the Companies Act, 1956 ) Transferee / and having its Registered Office at Raheja Tower, Plot No. ) Applicant C-30, Block G, Bandra Kurla Complex, Bandra East, ) Company No. 3 / Mumbai 400051. ) Company

NOTICE is hereby given that by its Order dated February 05, 2021 ("Order") the Mumbai Bench of the Hon'ble National Company Law Tribunal ("Hon'ble NCLT") has directed the Company to seek approval of its Equity Shareholders and Preference Shareholders on the Scheme of Arrangement and Amalgamation amongst Belaire Hotels Private Limited, Seapearl Hotels Private Limited and Chalet Hotels Limited and their respective Shareholders and Creditors (the "Scheme" or "Scheme of Amalgamation"), pursuant to the provisions of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act" and in pursuance thereof

a Meeting of the Equity Shareholders of the Company is being convened by way of Video Conference ("VC") on Monday, April 12, 2021 at 11.00 a.m. IST; and a Meeting of the **Preference Shareholders** is being convened at Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051 on Monday, April 12, 2021 at 12.00 p.m. IST;

for the purpose of considering and, if thought fit, approving with or withour modification(s), the said Scheme.

Due to COVID-19 outbreak, the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") vide its General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 ("MCA Circulars") has prescribed the process for convening of General Meetings through Video Conferencing or Other Audio Visual Means till June 30, 2021. Pursuant to the said MCA Circulars, companies have been advised to adhere to the social distancing norms laid down by the Government of India and take all decisions which require the approval of the Members without holding physical meetings, in accordance with the provisions of the Act and the said MCA Circulars. The Securities and Exchange Board of India vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 has in line with the MCA Circulars extended the relaxations in respect of general meetings held through electronic mode till December 31, 2021. This Notice is being issued in compliance with the said Circulars through email and by serving of physical copies as well to the email addresses / postal addresses that are last registered with the Company / Depository Participants, as the case may be.

The Hon'ble NCLT has appointed Ms. Prachi Wazalwar, Practising Advocate or in ner absence Mr. Milind Wadekar as the Chairperson for the Meetings of the Equity Shareholders and Preference Shareholders of the Company and for any

The Hon'ble NCLT has appointed Mr. Avinash Bagul, Proprietor of Avinash Bagul and Associates, Practicing Company Secretaries as the Scrutiniser for scrutiniser the process of remote e-voting to be held before and during the Meeting of the Equity Shareholders and voting at the Meeting of the Preference Shareholders. The Scrutinizer will submit his report to the Chairperson of the Company or in her absence to any other person authorised by the Chairperson. The abovementioned Scheme of Arrangement and Amalgamation, if approved by the Shareholders, will be subject to the subsequent approval of the Hon'ble NCLT.

Copies of the Notice, the Explanatory Statement along with the said Scheme and other Annexures, under Sections 230 to 232 read with Section 102 of the Act and the Rules framed thereunder have been uploaded on the website of the Company www.chalethotels.com/amalgamation/, and that of the Registrar & Share Transfel Agent (RTA) viz. https://evoting.kfintech.com and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and can also be obtained free of charge from the Registered Office of the Applicant Company No. 3 up to the date of conclusion of the Meeting i.e. Monday, April 12, 2021 on any working day between 10.00 a.m. to 5.00 p.m. (IST).

The Company has engaged the services of KFin Technologies Private Limited facility to its Equity Shareholders. Member requested to refer to the Notice for instructions in respect of attending the Meeting

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member after dispatch of the Notice and holds shares as of the cut-off date, may obtain the User ID and Password by following the procedure mentioned in the Notice convening the Meeting or by sending a request at evoting@kfintech.com. If the Member is already registered with KFin for e-voting, they can use their existing 'User ID' and Password' for casting the vote through remote e-voting. Any Equity Shareholder whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Tuesday, April 06, 2021 ('the cut-off date'), shall be entitled to vote in respect of the shares held, by availing the facility of remote e-voting. Any person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

If any Equity Shareholder has registered the email address and not received Notice or the User ID and Password for remote e-voting, then such Member may write to evoting@kfintech.com from their registered email address to receive the same. Members who have not registered their email address, may temporarily get their

email address and mobile number updated with the Company's RTA, by clicking the link: https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx. Members are requested to follow the process as quided to capture their email address and mobile number for sending of soft copy of the Notice and e-voting instructions along with User ID and Password to them. In case of any queries Members may write to umesh,pandey@kfintech.com. Members may however note that this is a temporary registration and the Company urges all Members to get their email address and mobile number registered with their respective Depository Key details regarding the Postal Ballot/ E-voting

	Date and Time of the Meeting of Equity Shareholders	Monday, April 12, 2021 at 11.00 a.m. IST
	Date and Time of the Meeting of Preference Shareholders	Monday, April 12, 2021 at 12.00 p.m. IST
	Link for participation through VC for Equity Shareholders	https://emeetings.kfintech.com
ı	E-voting Start Date & Time	Friday, April 09, 2021 at 09:00 a.m. IST
ı	E-voting End Date & Time	Sunday, April 11, 2021 at 05.00 p.m. IST
ı	Date of Announcement of Result	On or before April 14, 2021
	E-voting Website	https://evoting.kfintech.com

The remote e-voting module shall be disabled by KFin for voting after the end of emote e-voting period i.e. Sunday, April 11, 2021 at 05.00 p.m. IST; and shall be ubsequently enabled for remote e-voting, during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change i

Only those Members present and attending at the Meeting through VC and who have not already cast their vote through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the Meeting. Voting during the Meeting is integrated with the VC platform and no separate login is required for the same. Members may click on the voting icon on the left side of the screen to cast their votes. The Members who have cast their vote by remote e-voting before the Meeting are eligible to attend the Meeting through VC but shall not be entitled to cast their vote again through remote e-voting during the Meeting.

Preference Shareholders, entitled to attend and vote at the Meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the Registered Office of the Company not later than 48 hours before the Meeting. Proxy Forms have been sent along with the Notice to the Preference Shareholders and can also be obtained at the Registered Office of the Company The results, along with Scrutinizer's Report, will be displayed at the Registered www.chalethotels.com/amalgamation/ and on the e-voting website of KFin i.e. https://evoting.kfintech.com within 48 hours of the conclusion of the Meeting. The results will also be intimated simultaneously to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting User Manual for Shareholders available at the "Downloads" section of https://evoting.kfintech.com or contact Mr. Umesh Pandey at KFin Technologies Private Limited, Unit: Chalet Hotels Limited Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad 500 032, Telangana, India or at evoting@kfintech.com or call on KFin's Toll Free No. 1-800-3454-001 for any further clarifications.

National Company Law Tribunal, Mumbai Bench

Adv. Prachi Wazalwar Place: Mumbai Date: March 11, 2021 Chairperson appointed by the Hon'ble NCLT

#### row, every column and every 3x3 box contains the digits1to9







# Easy

UL	UII	UN	10	1	H 3	303			
7	3	6	8	2	5	4	9	1	
1	9	2	3	4	6	7	5	8	
5	8	4	7	1	9	2	6	3	
4	7	8	1	6	2	5	3	9	
2	1	9	5	3	7	6	8	4	
6	5	3	9	8	4	1	2	7	
0	6	5	4	a	1	3	7	2	
8	U	0		-		0	1	-	

## भिवंडी पालिकेची भाजप कार्यालयावर तोडक कारवाई

वार्ताहर/भिवंडी

पालिकेचे नगरसेवक सुमित पाटील यांचे निकटवर्तीय भावेश पाटील यांच्या कार्यालयावर भिवंडी मनपाचा महानगरपालिकेने संपूर्ण भिवंडी शहरात अनिधकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे अनेक अनधिकृत शहरातील बांधकामांवर भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आदेश दिल्यानंतर भिवंडी शहरातील अनेक भागात अशा अनिधकृत बांधकामांवर कारवाई करण्यास महानगरपालिकेने

सुरुवात केली आहे. भिवंडी महानगरपालिकेने अजय नगर येथील भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष भावेश पाटील यांच्या कार्यालयावर हातोडा चढवीत कारवाई केली यामध्ये भावेश पाटील यांच्या कार्यालयाची संपूर्णपणे जेसीबी लावून हे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले व शेजारीच असणार्या नर्सरी वरही भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते व कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

#### CHALET

चॅलेट हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन: एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८ नोंद. कार्यालयः रहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक जी, बँक ऑफ बडोदा पुढे, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पुर्व, मुंबई-४०००५१. दूर.: +९१-२२-२६५६४००० फॅक्सः +९१-२२-२३५६५४५१, ईमेलः compaysecretary@chalethotels.com

### वेबसाईट: www.chalethotels.com

किंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनीज (कॉम्प्रमयाजेस ॲरेंजमेंटस ॲड अमालगमेशन्स) रुल्स. २०१६ च्या नियम ६ व ७ ला अनसरुना कंपनी योजना अर्ज क्र. सीए (सीएए) १११७/एमबी/२०२० कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या प्रकरणांत

आणि बेलायरे हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरक क्र. १/अर्जदार कंपनी क्र. १") व सीपर्ल हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरक क्र. २/अर्जदार कंपनी क्र. २'') व **चॅलेट हॉटेल्स लिमिटेड** ("हस्तांतिरती/अर्जदार कंपनी क्र. ३") आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनको यांच्यातील एकत्रिकरण आणि व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणांत

समभाग आणि प्रेफरन्स भागधारक यांच्या सभेची सूचना आणि सूचनेची जाहीरात **वॅलेट हॉटेल्स लिमिटेड** [सीआयएन: एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८], कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एक कंपनी आणि तीचे गेंदणीकृत कार्यालय आहे- रहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक जी, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१.

.....हस्तांतरिती/अर्जदार कंपनी क्र. ३/कंपनी

याद्वारे सूचना देण्यांत येते की, दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२१ च्या त्यांच्या आदेशाने **(''आदेश''**) अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम २३० ते २३० च्या तरतुदी आणि अन्य प्रयोज्य ारतुदींनुसार बेलायरे हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, सीपर्ल हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चॅलेट हॉटेल्स लेमिटेड व त्यांचे संबंधित भागधारक आणि धनको यांच्यातील एकत्रिकरण आणि व्यवस्थेची योजना ''योजना'' किंवा ''एकत्रिकरणाची योजना'') मंजूर करण्याकरिता तिच्या समभागधारक आणि प्रेफरन्स गगधारक यांची मंजरी मिळवण्याचे कंपनीला निर्देश दिले.

आणि त्यानुसार सदर योजना विचारांत घेऊन योग्य वाटल्यास सुधारणांसह किंवा शिवाय मंजुर

कंपनीच्या **समभागधारकांची** एक सभा सोमवार, ११ एप्रिल, २०२१ रोजी स. ११.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी") च्या माध्यमातून बोलावण्यांत येत आहे आणि

**प्रेफरन्स भागधारकांची** एक सभा सोमवार, १२ एप्रिल, २०२१ रोजी दु. १२.०० वा. भाप्रवे. रहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक जी, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१ येथे बोल-

क्रोव्हीड-१९ साथीच्या उद्रेकामुळे निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (''एमसीए'') यांनी त्यांच्या दिनांक ८ एप्रिल, २०२० च्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० च्या जनरल प्तर्क्यलर क्र १७/२०२० आणि दिनांक ३१ डिसेंबर, २०२० च्या जनरल सर्क्यलर क्र. ३९/२०२० 'एमसीए सर्क्युलर्स'') द्वारा ३० जन. २०२१ पर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स मार्फत सर्वसाधारण सभा बोलावण्याची प्रक्रिया विहित केली आहे. सदर एमसीप सर्क्युलर्स नुसार, कंपन्यांना भारत सरकारने आखून दिलेल्या सामाजिक अंतर नियमांचे पालन करन अधिनियम आणि सदर एमसीए सर्क्युलर्स तरतुर्दीनुसार प्रत्यक्ष सभा न घेता सभासदांची मंजुरी आवश्यक असलेले सर्व निर्णय घेण्याचा सल्ला दिलेला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने त्यांच्या १२ मे, २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ व १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ द्वारा एमसीए सर्क्युलर्स प्रमाणेच ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातू-सर्वसाधारण सभा घेण्याबाबत शिथिलता दिली

कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे शेवटच्या नोंदवलेल्या ईमेल ॲड्रेसेस/टपाल पत्त्यावर सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनांत ही सूचना ई-मेल ने व प्रत्यक्ष प्रतींमार्फत जारी करण्यांत येत आहे.

गमदार एनसीएलटी ने कंपनीच्या समभाग धारक आणि प्रेफरन्स भागधारक यांच्या सभांसाठी आणि त्यांच्या कोणत्याही तहकुबींसाठी अध्यक्ष म्हणून श्रीमती प्राची वझलवार, व्यावसायीक वकील किंव

त्यांच्या अनुपस्थितीत श्री. मिलिंद वाडेकर यांची नियुक्ती केली आहे.

नामदार एनसीएलटी ने समभागधारकांच्या सभेपूर्वी व सभेतील रिमोट ई-व्होटींग आणि प्रेफरन्स भागधारकांच्या सभेतील मतदान पडताळणी करण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. अविनाश बागुल, अविनाश बागुल अँड असोसिएटस चे प्रोप्रायटर, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. तपासणी अधिकारी त्यांचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांकडे किंवा त्यांच्या अनुपस्थित अध्यक्षांनी प्राधिकृत केलेल्या अन्य कोणत्या व्यक्तींकडे सादर करतील. एकत्रिकरण आणि व्यवस्थेची उपरोक्त योजना भागधारकांनी मंजुर केली तर त्यानंतर ती नामदार एनसीएलटी च्या मंजुरी अधीन असेल. अधिनियमाच्या कलम १०२ सहवाचत कलम २३० ते २३२ आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांतर्गत सदर योजना आणि अन्य जोडपत्रांसह सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदनाच्या प्रती कंपनीच्या वेबसाईट www.chalethotels.com/amalgamation वर आणि रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) च्या https://evoting.kfintech.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड vww.nseindia.com) व बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) ह्या वेबसाईटवर अपलोड केल्या आहेत आणि कोणत्याही कामाच्या दिवशी स. १०.०० ते सं. ५.०० (भाप्रवे) दरम्यान सोमवार १२ एप्रिल, २०२१ ह्या सभेच्या समाप्तीच्या तारखेपर्यंत अर्जदार कंपनी क्र. ३ च्या नोंदणीकृत कार्यालयातुन विनामुल्य मिळु शकतील

कंपनीने तिच्या समभागधारकांना ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिन'') ची सेवा नियुक्त केली आहे. सभासदांनी व्हीसी मार्फत सभेस हजर राहण्याबाबत निर्देशांसाठी कपया सचना पाहावी.

कोणत्याही व्यक्तीने, सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून सभासद झाली असेल आणि कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती सभा बोलावणाऱ्या सचनेतील प्रक्रिया अनसरुन किंवा evoting@kfintech.com वर एक विनती पाठवृन युजर आयडी आणि पासवर्ड मिळव् शकते. जर सभासद ई-व्होटींग साठी केफिन कडे आधीच नोंदणीकृत असेल तर ते रिमोट ई-व्होटींग मार्फत मत रण्यासाठी त्यांचे सध्याचे 'युजर आयडी' आणि पासवर्ड वापरु शकतात. मंगळवार, ०६ एप्रिल, २०२१ ''कट-ऑफ डेट'') रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल असे कोणतेही भागधारक रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरुन धारण केलेल्या शेअर्स च्या संबंधात मत देण्यास हक्कदार असतील. कट-ऑफ डेट रोजीस सभासद नसलेल्या व्यक्तीने ही सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

जर कोणत्याही समभागधारकाने ई-मेल ॲड्रेस नोंदवला असेल आणि टपाल मतदान सूचना किंवा रिमोट ई-व्होटींग साठी युजर आयडी व पासवर्ड मिळाला नसेल तर असे सभासद ती प्राप्त करण्यासाठी त्यांच्य नोंदणीकृत ई−मेल ॲड्रेस वरुन evoting@kfintech.com ला लिहू शकतात.

सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील ते लिंक https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx वर क्लीक करून कंपनीच्या आरटीए कडे तात्परते त्यांचे ईमेल ॲडेस आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेउ

सूचनेची सॉफ्ट कॉपी आणि त्यांना युजर आयडी व पासवर्ड सह ई-व्होटींगचे निर्देश पाठवण्यासाठी त्यांचे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक प्राप्त करण्याकरिता सभासदांनी कृपया दिलेली प्रक्रिया अनुसरावी कोणत्याही चौकशी साठी सभासदांनी umesh.pandey@kfintech.com वर लिहावे. तथापी सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, ही तात्पुरती नोंदणी असेल आणि कंपनी सर्व सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे त्यांचे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक नोंदवण्याची विनंती करत आहे.

टपाल मतदान/ई-व्होटींग संबंधात महत्वाचे तपशीलः

समभाग धारकांच्या सभेची तारीख व वेळ सोमवार, १२ एप्रिल, २०२१ रोजी स. ११.०० वा. प्रेफरन्स भागधारकांच्या सभेची तारीख व वेळ सोमवार, १२ एप्रिल, २०२१ रोजी दु. १२.०० वा. https://emeetings.kfintech.com समभागधारकांसाठी व्हीसी मार्फत सहभागी 5-व्होटींग सरू होण्याची तारीख आणि वेळ शुक्रवार, ०९ एप्रिल, २०२१ रोजी स. ०९.०० भाप्रवे -व्होटींग समाप्तीची तारीख आणि वेळ रविवार, ११ एप्रिल, २०२१ रोजी सं. ०५.०० भाप्रवे १४ एप्रिल. २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी निकाल घोषणेची तारीख

https://evoting.kfintech.com ई-व्होटींग वेबसाईट विवार, ११ एप्रिल, २०२१ रोजी सं. ०५.०० वा. भाप्रवे ह्या रिमोट ई-व्होटींग कालावधी संपल्यानंत मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्यल केफिन कडुन निष्क्रिय केले जाईल आणि त्यानंतर सभेतील रिमोट ई–व्होटींग साठी सक्रीय केल जाईल. सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी सभासदाला नसेल.

फक्त व्हीसी मार्फत सभेत हजर राहून सहभागी होणारे व ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत आधीच दिलेले नसेल तेच सभासद सभेमध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास पात्र असतील. व्हीसी प्लॅटफॉर्म शी सभेतील व्होटींग जोडलेले आहे व त्यासाठी वेगळा लॉगीन आवश्यक नाही. त्यांची मते देण्यासाठी सभासदांनी स्क्रीनच्या डाव्या बाजच्या व्होटींग आयकॉनवर क्लीक करावे.

ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट ई–व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी मार्फत सभेस उपस्थित राह् शकतात परंतु सभेस रिमोर्ट ई-व्होटींग मार्फत पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील.

सभेत हजर राहन मत देण्यास हक्कदार असलेले प्रेफरन्स भागधारक एकतर व्यक्तीशः किंवा प्रतिपत्री मार्फत मत देऊ शकतोत तथापि विहित नमुन्यातील सर्व प्रतिपत्री सभेपूर्वी किमान ४८ तास आधी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयांत जमा केले पाहीजेत. प्रेफरन्स भाग धारकांना सूचने सोबत प्रतिपत्री प्रपत्रे पाठवली आहेत आणि ती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून देखील मिळू शकतात.

तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकाल सभा संपल्याच्या ४८ तासांत कंपनीच्या नोंदणीकर कार्यालयात प्रदर्शित होईल, कंपनीची वेबसाईट www.chalethotels.com/amalgamation वर आ केफिन ची ई-व्होटींग वेबसाईट म्हणजेच https://evoting.kfintech.com वर टाकले जातील. कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसना सुध्दा त्याच वेळी निकाल कळवले जातील. कोणत्याही चौकेशीच्या बाबतीत, तुम्ही https://evoting.kfintech.com च्या ''डाऊनलोड'' सेक्शन मध्ये उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाह् शकता किंवा के फिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : चॅलेट हॉटेल्स लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, गाचीबोवली, फायनान्शीअल डिस्ट्रीक्ट, गनकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, हैदाराबाद - ५०००३२, तेलंगणा, भारत येथे श्री. उमेश पांडे यांच्याशी केंवा evoting@kfintech.com वर संपर्क साधू शकता किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी केफिनच टोल फ्री क्र. १-८००-३४५४-००१ वर कॉल करू शकता.

ठिकाण: मुंबई

देनांक : ११ मार्च, २०२१

नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाच्या आदेशान

ॲड. प्राची वझलवार

नामदार एनसीएलटीने नियुक्त केलेले अध्यक्ष

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, जी-१, कार्यालय क्र. **१०५** व कार्यालय क्र. ३०५ च्या संदर्भातील श्री. संजीव खंडेलवाल यांच्या नावामधील सुरत सदन प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड ०४.०८.१९७६ रोजीच्या नोंद. क्र. बीओएम/ जीईएन/९१६ सन १९७६ चे विभिन्न क्र. १८१ ते १८५ धारक ५ सामान्य शेअर्स करिता प्रमाणपत्र क्र. ३५, विभिन्न क्र. ७१ ते ७५ धारक ५ सामान्य शेअर्स करिता प्रमाणपत्र क्र. १३, विभिन्न क्र. १ ते ५ धारक ५ सामान्य शेअर्स करिता प्रमाणपत्र क्र. ०१ हरवले/चोरीला गेले आहे आणि त्या संदर्भातील प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सुरतसदन, ८८/८९, सुरत स्ट्रीट, मस्जिद रेल्वे स्टेशन (पू.) जवळ, मुंबई-४०० ०९ येथे सोसायटीला अर्ज केला आहे. सदर प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता कोणालाही आक्षेप जर असल्यास तसे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांत दाखल करावेत. शेअर प्रमाणपत्र हे जी-१, कार्यालय

घेतले नाही सुरत सदन प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड सही/-सन्मा. सचिव/अध्यक्ष

क्र. १०५ व कार्यालय क्र. ३०५ च्या

विरोधात गहाण नाही किंवा कोणतेही कर्ज

#### जाहीर सूचना

जनतेला यादारे सचना देण्यात येते की. आमचे अशील १) श्री. चंद्रकांत महादेव विरकुड, २) कु. बिरूदा चंद्रकांत विरकुड आणि ३) कु. सावनी चंद्रकांत विरकुड हे कै. श्रीम. प्रतिभा चंद्रकांत विरकुड, ज्या धनिष्ठा सीएचएस लि., प्लॉट क्र. २९२, हिस्सा क्र. ०१(भा.) सीटीएस क्र. ६२१/२, गुलमोहर मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-४०००२२ च्या सभासद आणि सदर सोसायटीमधील फ्लॅट क्र. बी-२६ च्या मालक होत्या त्यांचे वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत. सदर श्रीम. प्रतिभा चंद्रकांत विरकुड यांचे २४/०३/२००८ रोजीस निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात आमते अशील त्यांचे मात्र वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत आमचे अशील सदर फ्लॅट विक्री आणि/किंवा हस्तांतर करण्यासाठी इच्छुक आहेत. जर कोणालाही सदर विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचा कोणताही दाव आणि/किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावे लिखित कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसर केल्यास. तसे दावा किंवा दावे जर असल्यास, ते त्यागित समजले जातील आणि विक्री पूर्ण केली जाईल

दिनांक ११ मार्च, २०२१. श्री. नितिन निकम वकील उच्च न्यायालय, मुंबई बिल्डिंग क्र.२०. ए-५. तळमजला कावेरी सीएचएस लि. टिळक नगर, चेंबुर, मुंबई-४०० ०८९. दूर. ९८६९०१७९९४/९८१९७९४६८४.

<mark>श्री. नटवरलाल मंछाराम पंचाल हे शेल्टन-बी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि</mark>. चे सभासद ज्यांचा पत्ता शेल्टन अपार्टमेंट, वाकोला ब्रिज जवळ, नेहरु रोड, सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०००५५ येथे आणि सोसायटीच्या इमारतीमधील फलॅट क्र. ४०५ चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता २८/११/२०२० रोजी निधन झाले.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून <mark>१० दिवसात</mark> सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी/त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतीसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभामदाचे शेअर्म व हितमंबंधाचे इस्तांतर करण्याम मोमायटी मोकली अमेल जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत संभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. ९.०० ते स. १०.०० च्या मध्ये सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

द शेल्टन-बी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि करिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ८ मार्च २०२१

सही/-सन्मा. सचिव

**Mr. Hemal Sangani**, a member of the "Green Field Rocks End Co-Operative The spirit of Mumbai

FREE PRESS

is now 93 years old!

www.freepressjournal.in

#### जाहीर सूचना

सदर कार्यालयाच्या संदर्भात माझे अशिल मे ऑर्नेट डेव्हलपर्स यांच्या वतीने याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशिल हे प्रकार कम्यनिकेश्न्स प्रा. लि. यांच्याकडून स्थावर मिळकत (खालील नमूद परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे वर्णिलेला) खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

कोणत्याही व्यक्तीला सदर कार्यालयाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा किंवा हक्क जसे की. वारसा. शेअर. विक्री. गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, बक्षीस, ताबा किंवा भार जर असल्यास त्यांनी त्यांचा तसा दावा जर असल्यास सर्व पूरक कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, व्यवहार कोणत्याही व्यक्तीचा तसा दावा असल्यास ते त्यागित प्तमजले जातील आणि त्याच्या संदर्भाशिवाय पूर्ण करण्यात येईल आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत.

कार्डिनल ग्रेशिअस रोड, अंधेरी(पूर्व) मुंबई-४०० ०९९ येथे स्थित, वसलेले आणि असलेले प्रमुख प्लाझा प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात बिल्डिंगच्या बी विंगमधील २ऱ्या मजल्यावरील परिसर/कार्यालय क्र. २०३. मोज.१८६४ चौ.फु(चटई) त्यासह सदर सोसायटीचे प्रमाणपत्र क्र.९ असलेले विभिन्न क्र.१२१ ते १४०(दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु.५०/-चे दर्शनी मूल्याचे सदर वीस पूर्ण भरणा शेअर्समधील त्यांचे सर्व हक, नामाधिकार आणि लाभकारी हितसंबंध. संजीव आर. सिंग

वकील उच्च न्यायालय ३०१, जे. पी. रेसिडेंसी, चिंचोळी बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-६४ दर.क्र. ०२२-२८७७५११८. ईमेल: adv.sanjeev@yahoo.co.in



#### **TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

#### कंपनीच्या रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंटसच्या नोंदणीकृत कार्यालयाचा बदल

याद्वारे सूचना देण्यांत येते की, टाटा स्टील लिमिटेड (''कंपनी'') चे रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंटस टीएसआर दाराशॉ कन्सल्टेंटेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांचे नोंदणीकृत कार्यालय १ मार्च, २०२१ पासून खालील पत्त्यावर हलवण्यात आले आहे:

नाव आणि पत्ता	संपर्क तपशील			
	दूरध्वनी/फॅक्स	ईमेल		
टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस				
प्रायव्हेट लिमिटेड				
सी-१०१, १ ला मजला,	दूरः +९१ २२ ६६५६ ८४८४	csg-unit@tsrdarashaw.com		
२४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग,	फॅक्सः +९१ २२ ६६५६ ८४९४			
विक्रोळी पश्चिम, मंबई-४०००८३.				

कृपया ध्यानांत ठेवावे की, आरटीए चे ई-मेल ॲड्रेस, द्रध्वनी आणि फॅक्स क्रमांक आहेत तसेच राहतील.

गुंतवणुकदारांच्या सोयीसाठी, खाली नमूद केलेल्या पत्त्यावरील आरटीए चे कार्यालय थेट भेट देणाऱ्या गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी कार्यतर ठेवले जाईलः

६-१०, हाजी मुसा पत्रावाला इंडस्ट्रीयल इस्टेट (फेमस स्टुडीओ जवळ), २०, डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई-

आरटीए कडून नवी दिल्ली, कोलकात्ता, जमशेदपूर, अहमदाबाद आणि बेंगळुरु येथील त्यांची सध्याची गृंतवणुकदार सेवा केंद्रे यापुढेही सुरुच राहतील. ह्या शाखांचे संपर्क तपशील लिंकः https://www.tatasteel.com/investors/investor-information/registrars-transfer-agents/. ठिकाणे आणि शाखांसाठी गृंतवणुकदारांनी कृपया वरील लिंक ला भेट द्यावी.

> टाटा स्टील लिमिटेड सही/-पार्वथीसम कांचीनाधम

१० मार्च, २०२१ मुंबई

कंपनी सेक्रेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

**TATA STEEL** 

#### PUBLIC NOTICE

Society LTD." Having address a JOGESHWARI- VIKHROLI LINK ROAD. ANDHERI (East), Mumbai-400093 and holding Flat No. D-5 / 53 in the building of the society, died on 14/03/2018. The society hereby invites claims of objections from the heir or heirs of other claimants /objector or objector to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society with in period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his /her /their claims. objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-law of the society. The claims objection, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of society shall be dealt with in the manner provided under the bye-law of the society A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimant's objectors in the office of the society with the claimants/objectors, in the loffice of the society with the Secretary of the society between 11:00 AM. To 5:00 PM. from the date of publication of the notice till

> The green Field rocks End CHS Ltd. Hon. Chairman/ Hon. Secretary.

the date of expiry of its period.

#### NOTICE

Shrimati Vijaya Sadashiv Dyahadroy Member of The Ultra Co-operative Housin Society Ltd., having, address at Lt. Dilip Gupte Road, Shivaji Park, Mahim (West) nd holding Flat No. B/20 in the building of the society, died on 15/7/2006 withou aking any nomination.

The society hereby invites claims and

**PUBLIC NOTICE OF THE** ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that Annual

General Meeting of (Year 2019-20)

of the Bank of India Amruttara

Co-op. Hsg . Soc. Ltd., Yari Road,

Versova, Mumbai-400 061 will be

held on 28th March 2021 at 10.30

in accordance

Maharashtra Government circular/

directives Ref. :- Sankirn-2020

P.K.24/13s dt. 25th Feb., 2021

through VC. Operational Link and

procedure is being finalised and

will be communicated to the

members in advance before the

meeting. The agenda has already

जाहीर सूचना

बानो शकिलअहमद खान, पॅन क्र. बीयुआयपीके५४०२एम, राहणार ४०१, ४ थ

मजला. बी विंग. यनिव्हर्सल अपार्ट.. म्यनसिपल

शाळेच्या समोर, कलिना, सांताक्रझ (पूर्व), मुंबई

४०००९८, ''विक्रेता'' ह्या **फ्लॅट क्र**े ७४०३, ए-

विंग, ७४ मजला, पार्क साईट (टॉवर२) लोध

पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई

४०००१३ यासह दोन कार पार्किंग जागा असलेल निवासी परिसर, ''सदर मिळकत'' चे सर्व हक,

नामाधिकार आणि हितसंबंध माझ्या अशिलांना विकृ

स्तांतरीत करण्याच्या आणि प्रत्यक्ष ताबा देण्याच्य

सर्व व्यक्तींचे सदर मिळकतीवर किंवा त्या संदर्भातील

विक्री, हस्तांतर, अभिहस्तांतर, अदलाबदल, प्रभार

कळवहिवाट, पोट-कळवहिवाट, भाडेपट्टा, परवाना

गहाण, सुविधाधिकार, वारसा, धारणाधिकार

सुविधाधिकार, विश्वस्त, प्रसंविदा, ताबा किंवा अन्य

कोणातेही किंवा काणत्याही स्वरूपातील कोणतेर्ह

शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, मागणी किंवा

प्रभाराचा दावा असल्यास त्यांनी त्या संदर्भातील

संबंधित दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारां-

ईमेल पत्ता jainngaurav111@gmail.com येथे त्यानंतर खालील पत्त्यावर **लेखी माहिती** रजिस्टर्ड

पोस्ट पोचपावतीद्वारे पाठवून सदर सूचनेच्या

तारखेपासन १**४ (चौहा)** दिवसांच्या आत कळविणे

आवश्यक आहे, या कालावधीनंतर माझे अशिल

विकेत्यांकडन मिळकतीच्या खरेदीची प्रक्रिया पूण

करणार नाहीत आणि ते त्यागित समजले जातील.

कार्यालय क्र. १०, तळमजला, १८७ दादीशेठ अग्यार्र

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव

मौजे- गास. ता. वसई. जि. पालघर येथील

भूमापन क्र. व उपविभाग ४१०/अ/१/

अ/१/क क्षेत्र हे. आर. १-३९-६० आंकार

रु. १२.९४ हि जमिन मिळकती श्रीमती

सिजूबाई फिलीप क्रास, श्री. सायमन फिलीप

क्रास, श्री. प्रदिप फिलीप क्रास, श्रीमती लूसी

फिलीप क्रास, श्रीमती मरशी फिलीप क्रास,

श्री. प्रकाश मनवेल करास, श्री. हिलरी मनवेल

करास, श्रीमती कृपा डेवीड डिसूजा, श्रीमती

जानबाई मनवेल करास. श्रीमती सवित

मनवेल करास यांच्या मालकीची व

कब्जेवहिवाटीची आहे. सदरची जमीन

मिळकत माझे अशील कायमची विकत

घेण्याचा आकार करणार आहेत. तरी सदः

मिळकतीवर कोणाही इसमाचा हक्क

अधिकार, बोजा, हितसंबंध असेल तर त्यांनी

हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४

दिवसांच्या आत सर्व लेखी पूराव्यानिशी मला

०४/बी चावरे कॅस्टल रेल्वे ओवर ब्रिजच्य

बाजुला, नालासोपारा (प.), ता. वसई, जि.

पालघर, मो. नं. ९६३७५५१३१८ या

पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणत्यार्ह

प्रकारचा, कोणाचाही हक्क, अधिकार, बोजा

किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडन

टिला आहे व मटरच्या व्यवहाराबाबन

कोणाचीही काही हरकत नाही, असे समजून

माझे अशील त्यांच्याबरोबर कायदेशीररित्य

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते

की, मे. असोशिएटेड डेंटल ॲण्ड मेडिकल

सप्लाय कंपनीने नोंदविले आहे की. ते

याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिव

स्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीचे

मालक आहेत आणि पुढे माझ्या

अशीलांच्या नावामध्ये सदर मिळकत विक्री

कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकत किंवा

त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये

किंवा विरोधात कोणताही हक

नामाधिकार, हितसंबंध किंवा दावा जसे

की, विक्री, बक्षीस, परवाना, कुळवहिवाट,

भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, गहाण,

विश्वस्त, सुविधाधिकार, विभागणी,

खटला, हुकुम, निर्वाह, वारसाहक्क, जप्ती

किंवा आदेश, व्यापन, संपादन, प्रलंबित

वाद, अंत्यदान, ताबा किंवा अन्यकाही

दावे असल्यास ते सदर लिखित त्यावरील

निम्नस्वाक्षरीकारांना या प्रसिद्धीच्या

तारखेपासून १५(पंधरा) दिवसांच्या आत

कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास,

कोणतेही किंवा सर्व तसे दावे त्यागित

आणि/किंवा परित्यागित समजण्यात

येतील आणि प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट:

महात्मा गांधी रोड आणि वीर नरिमन रोडचे

जंक्शन, फ्लोरा फाऊंटेन समोर, फोर्ट, मंबर्ड

४०० ००१ येथे वसलेला. असलेला आणि

स्थित जमिन किंवा मैदान समाविष्टीत तीन

न्लॉटस धारक कॅडास्टल सर्व्हे क्र.

१/१५८, मोजमापित १०६ चौरस यार्डस

(संलग्नित ८८.६३ चौरस मीटर्स),

कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. १/१६०, मोजमापित

१४७२ चौरस यार्डस (संलग्नित १२३०.७७

चौरस मीटर्स), कॅडास्ट्रल सर्व्हे क्र.

२/१६६, मोजमापित १६४ चौरस यार्डस

(संलग्नित १३७.१२ चौरस मीटर्स)

प्रत्येकी, एकुण १७४२ चौरस यार्डस

(संलग्नित १४५६.५२ चौरस मीटर्स) वर

बांधकामित युसुफ बिल्डिंग अशा ज्ञात

बिल्डिंगीमधील ३ऱ्या मजल्यावरील

कार्यालय/कमर्शियल युनिट क्र. ३०१,

एकुण मोजमापित ८०१ चौरस फूट (चटई

क्षेत्र) ९६१.२० चौरस फूट (बिल्टअप)

संलग्नित ८९.३३ चौरस मीटर्स (बिल्टअप

क्षेत्र) च्यासह सदर युसुफ बिल्डिंग

कॉन्डोमिनियमच्या सद्र सामान्य क्षेत्र

आणि सुविधा आणि सदर जमिनीमधील

सदर कार्यालय/कमर्शियल युनिटशी

जोडलेला १.२४२% (एक पॉईंट दोन चार

दोन टक्के) अविभाजित हितसंबंध.

पराव्यासह

कागदोपत्री

करण्याचे मान्य केले आहे.

ॲड. अमोल एफ. तुस्कानो

व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी.

लेन, गणेश बाग, चिरा बाजार, मुंबई ४०० ००२

मोबाईल क्र. ८०८०६६७७१०

गौरव एन. जैन

विकल

प्रक्रियेत आहेत.

Gaver Chhachhia

Hon. Secretary

been sent to all members.

bjections from the heir or heirs or other laimants/ objector or objectors to the ansfer of the said shares and interest of the eceased member in the capital/ property of ne society within a period of <u>15</u> days from the publication of this notice, with copies o uch documents and other proofs in suppor of his/ her/ their claims/ objections for ansfer of shares and interest of the eceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections ar eceived within the period prescribed above he society shall be free to deal with th shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under he bye-laws of the society. The claims bliections, if any, received by the society fo ransfer of shares and interest of the eceased member in the capital/ property o he society shall be dealt with in the manne ovided under the bye-laws of the society. A opy of the registered bye-laws of the ociety is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the ociety/with the Secretary of the society etween 11.00 AM to 1.00 PM & 5.00 PM to 8.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

The Ultra Co-op. Housing Society

Hon. Secretary Place: Mumba Date: 10/03/2021

#### जाहीर सूचना

भामच्या अशिलांनी सांगितल्यानुसार आम्ही खालील नमुद शेअर्स आणि परिसरासाठी सौ. ज्योती गोधवानी, राहणार ३१९४, विडिंग विस्टा कॉमन, फ्रेमोन्ट, सीए ९४५३९, युएसए यांच्या नामाधिकाराचा

सौ. ज्योती गोधवानी यांनी आमच्या अशिलांना हे सुध्दा कळविले आहे की, शेअर प्रमाणपत्र वगळत नामाधिकाराचे मूळ दस्तावेज हे हरवली आणि/किंवा गहाळ झाले आहेत.

कोणीही व्यक्ती किंवा व्यक्तीं ज्यांचा कोणताही करार, हस्तांतर, गहाण, प्रभार, धारणाधिकार, बोजा, बक्षीस, अंत्यदान, सोड्न देणे, अदलाबदल, सुविधाधिकार, हक्क, करारानामा आणि अटी, कुळवहिवाट, भोगवटा हक्क, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, पोट भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी विलेख, कर्जे वापर, कब्जा, विभागणी, विश्वस्त, वारसाहक्क, थकीत कर आणि/किंवा लेवीज्, देणी आणि देखभाल, जप्ती, निशेधाज्ञा, हुकूम, आदेश, निवाडा, प्रलंबित वाद आणि/किंवा त्यांचा ताबा/कब्जामध्ये असलेल्य अशा नामाधिकाराच्या मूळ नामाधिकाराच्या सुकृताद्वारे किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने खालील नमुद परिसर, पार्किंग किंवा शेअर्स किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा, मागणी, शेअर, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध असल्यास सदर तारखेपासून चौदा (१४) दिवसात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय २ रा मजला, भाग्यदोय बिल्डिंग, ७९, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- ४०००२३ येथे कागदोपत्री पुराव्यांच्या प्रमाणित सत्यप्रतींसह लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक आहे, अन्यथा असा दावा/व्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय तपास पूर्ण करण्यात येईल ाणि

५९, पाली हिल, वांद्रे, मुंबई- ४०००५० येथे स्थित आणि मुंबई उपनगरचा जिल्हा आणि उपजिल्ह नोंदणीतील गाव वांद्रे, तालुका अंधेरीचा सी.टी.एस. क्र. सी/९३३, सी/९३४ आणि सी/९३५ धारक मिळकतीवर बांधलेल्या ''क्विन्स अपार्टमेंटस'' अशा ज्ञात इमारतीमधील एक कार पार्किंग स्पेससह ''ए' ब्लॉकमधील २ ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ए-२४ चा वापर, भोगवटा, कब्जा आणि उपभोगाच्या हक्कासः सर्व अनुषंगिक लाभांसह एकत्रित शेअर प्रमाणपत्र क्र. ५ अंतर्गत जारी विभिन्न क्र. २१ ते २५ (दोन्हीं एकत्रित) धारक क्रिन्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारे जारी प्रत्येकी रु. ५०/- चे ५



सर्कलसस्त्र, मुंबई पश्चिम का. गुरुद्वारा रोड, करोल ब नवी दिल्ली-११०००५

परिशिष्ट IV (नियम ८ (१) पहा)

निम्नस्वाक्षरीकार **पंजाब नॅशनल बँक** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड

कर्जदार/गहाणदार/हमीदार यांनी सक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/गहाणदार/ हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना/तिला पटान केलेल्या अधिकारांचा वापर करून मटाइ अधिनियमाचे कलम १३(४) महवाचता सदरह नियमावलीचा नियम ८ अन्वये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा ५ मार्च, २०२१ रोजी कब्जा घेतलेला आहे.

मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हो पंजाब नॅशनल बँकेच्या दि.३१.०१.२०२० रोजी पासून रक्कम रु. ६९९४९७.४७ (रुपये सहा लाख नळ्याण्णव हजार चारशे सत्याण्णव आणि पैसे सत्तेचाळीस मात्र) यासह संपर्ण भरणापर्यंत त्यावरील ञ्याज आणि खर्चाच्या रक्रमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. तारणमत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसा

म्लॅट क्र. ७०१, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. ६० ॲव्हेन्यू ''जे'' रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी, विवा कॉलेजच्या जवळचा नारंगी बायपास रोड, विरार (पश्चिम), जि. पालघर-४०१३०३ येथे स्थित

ठिकाण: मुंबई

(आर. रामचंद्रन) प्राधिकृत आधिकार्र

#### करण्यास स्वतंत्र असतील आणि त्यानंतर कोणत्याह , प्रव्याच्या संदर्भात कोणत्याही दाव्याची सूचना किंव माहिती प्राप्त झाल्यास माझे अशिल त्यांचा विचार

सदर त्यागित केल्याचे समाजण्यात येईल

#### वरील उल्लेखित परिशिष्ट

सदर दिनांक ११ मार्च, २०२१

आपला स्नेहांकित मे. मार्कंड गांधी ॲण्ड कं. करिता वकील आणि सॉलिसिटर्स

कब्जा सूचना

रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (ॲक्ट) अन्वये आणि कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ रूल ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दि. ०४.०२.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार **श्रीम. मीना रामचंदानी (कर्जदार), श्री. राजकुमार रामचंदानी** (कर्जदार), श्री. श्याम सिंग चौहान (हमीदार) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली दि.३१ँ.०१.२०२० रोजी पासून रक्कम रु. ६९९४९७.४७ (रुपये सहा लाख नव्व्याण्णव हजार चारशे सत्याण्णव आणि पैसे **सत्तेचाळीस मात्र)** यासह संपूर्ण भरणापर्यंत त्यावरील व्याज आणि खर्चाची रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. दिनांक : ०५/०३/२०२१

पंजाब नॅशनल बँक

मागणी सूचनेची तारीख आणि

रक्कम

मागणी सूचना तारीखः

78.99.7070

ह. ३४,३८,१५,७४४.६५ अधिक

०१.११.२०२० पासून त्यावरील

द. सा. १४.००% दराने पृढील

व्याज आणि प्रभार.

दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. करीता

#### ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसमापनातील) नोंद. कार्यालयः सेंटर पॉईंट, १०१, १ ला मजला, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई-१२

#### ई-लिलाव

इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड, २०१६ अन्वये मत्तेची विक्री ई-लिलावाची तारीख आणि वेळः १७ मार्च, २०२१ दु. १२.०० ते दु. ०१.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)

समापन मत्तेचा उर्वरित भाग <mark>मे. ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (परिसमापनातील)</mark> च्या खालील मत्ता या **''जे आहे जसे आहे'', ''जे** आहे जेथे आहे तत्त्वाने'' "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने" आणि "विना अवलंब तत्त्वाने" परिसमापकांद्वारे विक्री करण्यात येणा आहेत. विक्री ही वेबपोर्टल (https://ncltauction.auctiontinger.net) येथे पुरविलेला ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे निम्नस्वाक्षरीकाराद्वारे

संच	वर्णन	राखीव किंमत (रु.)	इअर रक्कम (रु.)	वाढविण्याची रक्कम (रु.)
संच १	सर्व्हें क्र. १५८/२ येथील बिनशेती जमीन क्षेत्र - १०४०० चौ. मी.	२,१५,००,०००		
संच २	सर्व्हें क्र. १६० येथील बिनशेती जमीन क्षेत्र – १८००० चौ. मी.	१,७७,००,०००		
संच ३	५ टन कॅपॅसिटी- २४ मी. स्पॅन- डबल ग्रायंडर इओटी क्रेन - (परिमाण १६)	२,००,००,०००		
संच ४	डाय कास्टिंग युनिट सह मोल्डिंग मेल्टिंग, होल्डिंग आणि डेबरिंग	२५,००,०००	4,00,000	40,000
संच ५	बीएलएम ३ ॲक्सिस ट्युब बेडिंग मशिन सह राईट हॅण्ड रोटेशन सह पीसी बेस्ड कंट्रोल १ ० एमएम ते ७६ एमएम ट्युब करिता, ३,२ किंवा ८० एमएम २ सेफ्टी स्टॅण्डर्ड कॉम्प्लाएंट सह इसी पार्ट आणि ॲसेसरिज.	२०,००,०००	8,00,000	40,000
संच ६	बोसेल्लो मेक (इटली) इंडस्ट्रियल रेडिओस्कोपिक इक्विपमेंट एसआरई एम २२५ एस/एन. ०७.१३ सह केल्ही एक्सरे सिस्टम आणि इमेज प्रोसेसर मॉडेल बीएचटी आयपी.	१२,००,०००	२,४०,०००	२५,०००
संच ७	झेडविक/रोल, सिंगापूर मेक युनिर्व्हसल टेस्टिंग मशीन	۷,00,000	१,६०,०००	२५,०००
संच ८	बीएलएम मेक ऑटोमॅटिक ट्युब बेंडिंग मशिन–मॉडल बी ६० एम	७,५०,०००	१,५०,०००	२५,०००
संच ९	ॲमको मेक २५० टन कॅपॅसिटी पॉवर प्रेस एच फ्रेम	७,५०,०००	१,५०,०००	२५,०००
	ॲमको मेक २०० टन कॅपॅसिटी पॉवर प्रेस एच फ्रेम	4,00,000	१,००,०००	२५,०००
	बेझंट मेक पॉवर प्रेस मशिन, कॅपॅसिटी २०० टन	५,००,०००	१,००,०००	२५,०००
संच १२	गॅल्व्हनायझिंग प्लांट सह फुर्म संक्शन सिस्टम	4,00,000	१,००,०००	२५,०००
संच १३	टेक्नो मेक आरमोर रॉड फॉर्मिंग मशीन	4,00,000	१,००,०००	२५,०००
संच १४	बेझंट मेक पॉवर प्रेस मशिन	३,५०,०००	90,000	१५,०००
	बेझंट मेक पॉवर प्रेस मशिन	३,५०,०००	90,000	१५,०००
	बेझंट मेक पॉवर प्रेस मशिन	३,५०,०००	90,000	१५,०००
संच १७	टेक्नो मेक आरमोर रॉड फॉर्मिंग मशिन (स्मॉल)	३,५०,०००	90,000	१५,०००
संच १८	हायड्रोलिक थ्रेड रोलिंग मशिन	₹,००,०००	€0.000	१५,०००
संच १९	६० एमटी पूल टाईप करिता ओवायपीएल हायड्रोलिक सिस्टम	२,७५,०००	44,000	१५,०००
संच २०	सरस्वती मेक इलेक्ट्रो डायनॅमिक शाकेर मशिन कुलिंग सिस्टम्स	२,५०,०००	40,000	१५,०००
संच २१	न्हायब्रेशन रेकॉर्डर न्हीआरएस५०० डब्ल्यूटी	२,५०,०००	40,000	१५,०००
संच २२	डिस्पर ग्रेडर इक्विपमेंट	२,००,०००	80,000	१५,०००
			· · · · · · · · · · · · · · · · · · ·	

२,००,००० ४०,००० १५,००० वरील मशिनरी या सर्व्हे क्र. १५७/१, १५७/२/२, १५७/२/२ गाव ब्रम्हणवाडे, शिंदे नायगाव रोड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक महाराष्ट येथे आहेत.

इच्छुक अर्जदारांनी टॅब लिक्विडेशन अन्वये http://headwayip.com परिसमापकांच्या वेबसाईटवर आणि ई–लिलाव वेबसाईट https://ncltauction.auctiontiger.net वर अपलोड केलेल्या तपशिलवार ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्राचा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात येते. अर्ज करण्याची **अंतिम तारिख १६ मार्च, २०२१ रोजी सायं. ५ पर्यंत.** परिसमापकांना कोणत्याही वेळेत ई-लिलावाच्या कोणत्याही अटी आणि शर्ती स्वीकारणे किंवा रद्द करणे किंवा वाढविणे किंवा बदल करण्याचा अधिकार आहे त्यांना कोणतेही कारण न देता कोणतीही बोल रद्द करण्याचे अधिकार आहेत.

<mark>संपर्कः पत्रव्यवहाराचा पत्ताः हेडवे रिझोल्युशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्रा. लि.,</mark> ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई

दिनांकः १२ मार्च, २०२१ शैलेश देसाई-परिसमापव आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८३/२०१७-१८/१०३६२

४०००२१, महाराष्ट्र. ईमेलः cirpemit@gmail.com, ip10362.desai@gmail.com **दूर. क्र**.: ०२२-६६१०७४३३

## THE COSMOS

रिकव्हरी ॲण्ड राईट ऑफ डिपार्टमेंट, रिजन-॥ पत्र व्यवहाराचा पत्ता : होरायझन बिल्डिंग, १ ला मजला, रानडे रोड CO-OP. BANK LTD. आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. फोन क्र. ०२२-२४४७६०१२/५७/५८

#### कब्जा सूचना [नियम-८(१) पहा]-स्थावर मिळकतीकरीता

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॉसमॉस को–ऑप, बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये २६.११.२०२० रोजीस मागणी सुचना निर्गमित करन खालील पक्ष कर्जदार/गहाणदार कंपनी, तीचे संचालक, हमीदार द्वारे आणि हमीदार/गहाणदार कंपनी यांना सचनेत नमद रक्कम रु. ३४.३८.१५ ७४४.६५ (रुपये चौतीस कोटी अडोतीस लाख पंधरा हजार सातर्श चव्वेचाळीस आणि पासष्ट पैसे मात्र) अधिक पुढील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले आहे.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार कंपनी, तीचे संचालक, हमीदार द्वारे आणि हमीदार/गहाणदार कंपनी असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार कंपनी, तीचे संचालक, हमीदारद्वारे आणि हमीदार/गहाणदार कंपनी आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा अन्वियक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०९ मार्च, २०२१ रोजी घेतला.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/गहाणदार कंपनी, तीचे संचालक, हमीदारद्वारे आणि हमीदार/गहाणदार कंपनी यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

विशेषतः कर्जदार/गहाणदार कंपनी, तीचे संचालक, हमीदार द्वारे आणि हमीदार/गहाणदार कंपनी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॉसमॉस को-**ऑप. बँक लि.** च्या खालील नमूद रक्कम सह त्यावरील व्याज, परिव्यय आणि अनुषंगिक प्रभाराच्या भाराअधीन राहील.

हमीदार/गहाणदार कंपनीचे नाव आणि शाखेचे नाव- दादर पश्चिम कर्जदार/गहाणदार कंपनी: मे. कंट्री क्लब हॉस्पिटालिटी ॲण्ड हॉलिडेज लि. संचालक/हमीदारः १. श्री. वाय. राजीव रेड्डी, २. श्री. वाय. वरूण रेड्डी, ३. श्री. वाय. सिद्धार्थ रेड्डी हमीदार: सौ. मंजूळा रेड्डी

हमीदार/गहाणदार कंपनी: ९. मे. एकैरियन रियल्टर्स प्रा. लि., २. मे. स्वामी विवेकानंद ट्रेनिंग एज्युकेशन सेंटर प्रा. लि.

कर्जदार/गहाणदार कंपनी, तीचे संचालक, हमीदार द्वारे आणि

मिळकतीचे वर्णन (स्थावर मिळकत)

जना सीटीएस क्र. ११०४/सी. ११०५. ११०६/ए. ११०७/एच म्हणजेच नवीन सीटीएस क्र. ११०४/०३. मोज. अंदाजे ९१५६.०० चौ. मीटर्स धारक मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील खेळाच्या मैदानासाठी राखीव कांदिवली येथील वसलेल्या आणि असलेल्या जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि जिमनीचा सदर विभाग व्यासह त्यावरील उभे सध्याचे बांधकाम आणि यानंतर तयार केले जात असलेली रचना आणि सदर मिळकत खालीलप्रमाणे

• पूर्वेकडून किंवा त्यादिशेने ः नाला द्वारे

ठिकाण : कांदिवली, मुंबई

 पश्चिमेकडून किंवा त्यादिशेने : डी.पी. रोड म्हणजेच निवन सीटीएस क्र. ११०४/२ द्वारे 🎙 उत्तरेकडून किंवा त्यादिशेने 🔃 नविन सीटीएस क्र. ११०४/४ द्वारे भाग आणि नाला द्वारे भाग • दक्षिणेकडून किंवा त्यादिशेने ः १८.३० मीटर्स रूंद डी.पी. रोड म्हणजेच सीटीएस क्र. ११०४/२

वरील सदर मिळकतीसह एकत्रित मार्ग हक्क आणि सविधाधिकार इ. प्राधिकत अधिकारी दिनांक : ०९.०३.२०२१ सरफैसी ॲक्ट - २००२ अन्वये

दिनांक: ११ मार्च, २०२१

श्री. गोविंद बी. सोलंकी, वकील १०-बी, तळमजला, बाहुबली बिल्डिंग, १७-जी, कावासजी पटेल स्ट्रिट, अकबर अली फर्निचर समोर, फोर्ट, मंबई ४००००१ मोबाईल: ०९९२०८६८८३०

ईमेल: gbsolanke@rediffmail.com